

# जनसंपर्क व वार्ताकन समन्वयक

## सर्च गडचिरोली



## सर्च, गडचिरोली

सोसायटी फॉर एज्युकेशन, ऍक्शन इन कम्युनिटी हेल्थ ही एक जागतिक पातळीवर नावाजलेली स्वयंसेवी संस्था गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेचे व आदिवासींचे जीवनमान आणि आरोग्य सुधारण्यासाठी १९८५ पासून काम करत आहे. काम करत आहे. सर्चचे काम प्रामुख्याने १३४ गावांमध्ये पसरलेले आहे. आरोग्याच्या अडचणी समजून घेणे, त्याची उत्तरे शोधणे आणि संशोधन करणे अशा पद्धतीने काम चालते. सर्च ने केलेले संशोधन संपूर्ण देशात आणि जगात अनेक ठिकाणी वापरले जाते. सर्चच्या माध्यमातून जिल्हाभरात व्यसनमुक्तीचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जाते.

### कामाचे स्वरूप:

जनसंपर्क आणि वार्ताकन समन्वयकाचे मुख्य काम सर्च च्या कामाचे वार्ताकन करण्याचे असेल. या वार्ताकनाचे नियोजन व अंमलबजावणी करावी लागेल. विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधने, सर्चच्या कामासंबंधित बातम्या प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मिडिया वर प्रकाशित करणे.

### मुख्य कामे:

- बातम्या, लेख लिहिणे आणि वार्तापत्रांकडे पाठवणे.
- पत्रकार परिषदांचे नियोजन करणे.
- सर्चचे वक्तव्य प्रसारित करणे
- सर्चच्या कामाचे फोटो, व्हिडीओ जमा करणे आणि त्याचा वापर करणे.
- सर्चच्या कामाचे वार्षिक अहवाल, त्रैमासिक वार्तापत्र व ब्रॉशर तयार करणे
- इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडिया मध्ये सर्चची माहिती प्रसारित करणे.
- शोधग्राम मधील सामाजिक आयुष्यात सहभाग नोंदवणे.



Shodhgram

भाषा: मराठी व इंग्रजी भाषा उत्तम वाचता व लिहिता येणे आवश्यक.

### शैक्षणिक पात्रता:

भाषा विषयात पदवी व पत्रकारितेतील व्यावसायिक पदवी

कामाची जागा: गडचिरोली पासून 17 किलोमीटर दूर शोधग्राम परिसरात. शोधग्राम मध्ये इतर 100 कार्यकर्ते कुटुंबीयांसोबत राहतात

## संपर्क

### सर्च

शोधगाम, सर्च हॉस्पिटल,

पोस्ट: चातगाव, ता. धानोरा

जिल्हा: गडचिरोली 442 606

+ (91) 90 21 591 326

अर्ज पुढील ईमेल वर पाठवावेत

[hr@searchforhealth.ngo](mailto:hr@searchforhealth.ngo)

### वेबसाईट

<http://searchforhealth.ngo>



### आवश्यक कौशल्ये:

- अतिशय उत्तम आणि चांगल्या दर्जाचे लिखाण.
- संवेदनशील कॅम्पेन हाताळण्याचा अनुभव.
- डॉकुमेंटेशन हाताळण्याचा अनुभव आणि क्षमता.
- स्वतःच्या कल्पना स्पष्टपणे लिखित स्वरूपात मांडता येण्याची कला. बातमी, अहवाल लिहिण्याची क्षमता.
- संगणकाचे ज्ञान: Excel, Word, Power-Point.

### इतर महत्वाच्या बाबी:

- स्वतः हून सुरवात करण्याची सवय आणि काम करण्याची आवड
- स्वतंत्रपणे किंवा कमीत कमी मार्गदर्शनात काम करण्याची सवय.
- वेगवेगळ्या पाश्र्वभूमीच्या लोकांसोबत काम करण्याची आवड.

### Benefit package:

- पगार: मासिक वेतन व भत्यांसह रु. ४०,०००
- इतर फायदे: मोफत राहण्याची व्यवस्था